

## महाराष्ट्र शासन

उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग,  
पुरक निर्णय क्रमांक भाष्यसं/1094/(2694)/उ-6,  
मंत्रालय, मुंबई 400 032, दिनांक 5 डिसेंबर 1994.

वक्तव्यः— शासन निर्णय, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, क्रमांक भाष्यसं 1088/(2512)/उद्योग-6,  
दिनांक 2 जानेवारी 1992.

शासन निर्णयः— जिल्हास्तरावरील व इतर शासकीय कार्यालयांकडून जीप/कारचा फार मोठ्या प्रमाणाकर बापर केला जातो. ती नादुरुस्त झाल्यास त्थांच्या छोट्या छोट्या सुट्ट्या भागांची खरेदी कर्यावाही लागते. शासकीय कार्यालयांसाठी ही घरजे लक्षात घेयल जीपच्या सुट्ट्या भागाचा दरकरार करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. हा दरकरार मध्यवर्ती भांडार खरेदी संघटनेमार्फत करावयाचा असल्याने उपरोक्त दिनांक 2 जानेवारी 1992 च्या शासन निर्णयाभाषील परिसिद्ध चार मध्ये बाब क्रमांक 31 नंतर बाब क्रमांक 32 सुदील प्रमाणे नमूद करावी.

क्र.32 — जीपवे सुटे भाग:

महाराष्ट्राचे उज्ज्यपाल यांच्या आदेशानुसार व नव्याने,

अ.वि. गणविकार  
कार्यालय अधिकारी

प्रति:

राज्यपाल यांचे सचिव.

मुख्य मंत्री यांचे सचिव.

सर्व मंत्री/राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव/स्वीय भहाय्यक.

प्रबंधाक, मूळ न्यायशाखा, उच्च न्यायालय, मुंबई/नागपूर/औरंगाबाद.

प्रबंधाक, अपील शाळा, उच्च न्यायालय, मुंबई/नागपूर/औरंगाबाद.

सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई.

सचिव, महाराष्ट्र विधीमंडळ सचिवालय, मुंबई.

प्रबंधाक, लोकायुक्त व उप लोकायुक्त यांचे कार्यालय, मुंबई.

सर्व विधानीय अयुक्त.

सर्व जिल्हाधिकारी

सर्व जिल्हा परिषदांचे मुळंय कार्यकारी अधिकारी.

सर्व मंत्रालयीन विभाग.